

केवळ कार्यालयीन वापराकरिता

शाखेचे नाव: _____ शाखेचा कोड: _____
परस्परसंवाद ओळख: _____
कर्मचाऱ्याचे नाव: _____
कर्मचारी कोड: _____ स्वाक्षरी: _____
तारीख: D D M M Y Y Y Y वेळ: दुपारी 3 वाजता किंवा त्या अगोदर दुपारी 3 नंतर

दावेदाराचं छायाचित्र

कलम A*

पॉलिसीची माहिती:

पॉलिसी क्रमांक: _____

कलम B*

जीवन विमाधारकाची माहिती

जीवनधारकाचे नाव: श्री श्रीमती/कुमारी F I R S T M I D D L E L A S T
वडिलांचे नाव: F I R S T M I D D L E L A S T
मृत्यूची तारीख D D M M Y Y Y Y
मृत्यूचे ठिकाण रुग्णालय दवाखाना निवासी कार्यालयं अन्य (नमूद करा) _____
कुंउंबाचे डॉक्टर: नाव _____ नोंदणी क्र. _____ संपर्क क्र. _____
शेवटच्या उपचाराची तारीख/डॉक्टरांचा तपशील: नाव _____ नोंदणी क्र. _____ संपर्क क्र. _____
शेवटच्या नियोक्त्याचा तपशील (लागू असल्यास):
कंपनीचे नाव _____ संपर्ककरिता व्यक्तिचे नाव _____ संपर्क क्र. _____
मृत्यूचा प्रकार वैद्यकीय नैसर्गिक अपघाती हत्या आत्महत्या
मृत्यूचं कारण _____

आजाराचा प्रकार आणि विमाधारकाची सवय

<input type="checkbox"/> उच्च रक्तदाब	<input type="checkbox"/> मधुमेह	<input type="checkbox"/> हृदयविकार	<input type="checkbox"/> यकृत रोग	आजारपणाच्या निदानाची तारीख
<input type="checkbox"/> मूळपिंड रोग	<input type="checkbox"/> कर्करोग	<input type="checkbox"/> इतर _____		
<input type="checkbox"/> धूम्रपान	<input type="checkbox"/> तंबाखू	<input type="checkbox"/> अंमली पदार्थ	व्यसन असल्यास, सेवन कालावधी _____	आणि सेवन प्रमाण

अन्य विष्याची माहिती: (जीवनविमा / मेडिकलेम / आरोग्यविमा)

पॉलिसी क्रमांक	कंपनीचे नाव	खात्रीशीर रक्कम	दर्जा (सक्रिय/रद्दबादल/अर्ज दाखल/परिपक्ष)

दावेदाराची माहिती

दावेदाराचे नाव: श्री श्रीमती/कुमारी F I R S T M I D D L E L A S T
जन्मतारीख: D D M M Y Y Y Y
पत्ता: F I R S T L A S T
B U I L D I N G R O A D N A M E / N O
L A N D M A R K
C I T Y / V I L L A G E
D I S T R I C T S T A T E
पिनकोड: _____
संपर्क क्र.: O F F I C E R E S I D E N C E M O B I L E

कार्यालय/ किंवा वैयक्तिक ईमेल आयडी: _____
जीवन विमाधारकासमवेत नात: जोडीदार मुलं पालक अन्य _____ S P E C I F Y
दावेदाराचे शीर्षक: नामनिर्देशित मृत्यूपत्राचा व्यवस्थापक विश्वस्त नियुक्तीकर्ता मालक मुख्यत्यार लाभधारक
दावेदाराच्या पॅनची माहिती: हो नाही किंवा अर्ज 60
राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती: हो नाही
अमेरिका-स्थित व्यक्ती: हो नाही (असल्यास, कृपया FATCA / CRS प्रमाणपत्र भरा)

दावेदाराचा एनईएफटी आदेश / बँक खात्याची माहिती

चिल्ड्रन प्लान असल्यास, लाभधारक सज्जान असल्यास, कृपया लाभधारक खात्याची माहिती द्या

बँक खाते क्रमांक. : _____


खातेधारकाचे नाव: _____

बँकेचे नाव आणि शाखा: _____

खात्याचा प्रकार बचत चालू एनआरओ एनआरई
आयएफएससी: _____ एमआयसीआर: _____

पेन्शन प्लानकरिता अनिवार्य, तुम्ही लाभ कसा प्राप्त करू इच्छिता, ते नमूद करा

एकरकमी संपूर्ण रकम वार्षिक स्वरूपात संपूर्ण रकम काही रकम वार्षिक स्वरूपात काही एकरकमी हफ्त्यांमध्ये



उत्पादनविशिष्ट पेआउट पद्धतीच्या माहितीसाठी कंपन्यांकरिता रिक्त जागा

कलम C*

घोषणा आणि अधिकृतता

- मी येथे घोषित करतो/करते की उपरोक्त नमूद /स्पष्ट करण्यात आलेले सर्व तपशील माझ्या सर्वोत्तम माहिती आणि मान्यतेप्रमाणे खरे आहेत.
- मी याद्वारे प्रत्येक बाबतीत वरील तपशिलांच्या सत्यतेची आणि शुद्धतेची हमी देतो/देते आणि मी सहमत आहे की जर मी कोणतेही खोटे किंवा असत्य विधान केले असेल किंवा केले असेल, कोणतीही भौतिक वस्तुस्थिती दडवून ठेवली असेल किंवा लपवून ठेवली असेल, तर उक्त खर्चाच्या प्रतिटूर्णीचा दावा करण्याचा माझा अधिकार असेल.
- मी समजतो / समजते आणि सहमत आहे की हा अर्ज दाखल करण्याचा अर्थ असा नाही की विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.
- पॉलिसी अंतर्गत कोणतेही पेआउट पॉलिसीच्या अटी आणि नियमांनुसार काटेकोरपणे करण्यात येईल, याची मला जाणीव आहे.
- कोणतेही देयक अंतीम नूतनीकरण हफ्ता भरणा वसुलीच्या अधीन असेल.
- मी सर्व वैद्यकीय आस्थापना (वैद्यकीय प्रयोगशाळांचा समावेश), सरकारी संस्था (पोलीस, महसूल, इ.) यांना एचआयव्ही/एइस आणि विमाधारकाशी संबंधित भूतकाळ आणि वर्तमानातील इतर उपचार माहिती, एडेलवैर्इस टोकियो लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला जाणून घेण्यासाठी अधिकृत करतो.
- या घोषणेची छायाचित्र प्रत वैद्य आणि प्रभावी मानली जाईल.
- मी एडेलवैर्इस टोकियो लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला माझ्या वतीने कोणत्याही पुनर्विमा कंपनीशी, विमा संघटना, वैद्यकीय अधिकारी, इतर विमा कंपन्या, वैधानिक अधिकारी, नियोक्ता, न्यायालय, सरकारी संस्था, नियामक तपास एजन्सी किंवा इतर सेवा वापरून माहिती सामायिक करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी अधिकृत करतो. त्यासाठी माझी संमती आहे.

तारीख: D D M M Y Y Y Y

ठिकाण: _____

इथे स्वाक्षरी करा

दावेदाराची स्वाक्षरी

तृतीय पक्षाकडून करण्यात येणारी घोषणा

पॉलिसीधारकाने अंगठ्याचा ठसा लावला आहे/ त्याच्या स्थानिक _____ भाषेत स्वाक्षरी केली आहे/ अर्ज भरलेला नाही. मी याद्वारे माहिती देतो की अर्जाचा मजकूर पॉलिसीधारकाला समजावून सांगितलेला आहे आणि मला उत्तरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पॉलिसीधारकाने माझ्या समक्ष त्याचा/तिचा अंगठ्याचा ठसा उमटवून त्यावर स्वाक्षरी केली आहे.

घोषणाकर्त्याचे नाव: _____

पत्ता: _____

तारीख: D D M M Y Y Y Y

ठिकाण: _____

इथे स्वाक्षरी करा

तृतीय व्यक्तीची स्वाक्षरी

महत्वाची सूचना: दावा प्रक्रिया किंवा निपटान्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीसह कोणीही मागणी किंवा अनुकूलता मागितल्यास, ती स्वीकारली जाऊ नये आणि तसे झाल्यास संबंधित माहिती कंपनीच्या ईमेल आयडीवर कंपनीला त्वरित कळविण्यात यावी: claims.unit@edelweissstokio.in

अर्ज भरण्यासाठी सूचना

A. महत्वाची माहिती (अर्ज भरण्यापूर्वी कृपया नीट वाचा)

- केवळ दावेदारानेच अर्ज भरला पाहिजे. दावेदार अज्ञान असल्यास, पालक/नियुक्त व्यक्ती अर्ज भरू शकते.
- अनेक पॉलिसींच्या दावासाठी एकच अर्ज भरून आणि सर्व लागू पॉलिसी क्रमांक देऊन नोंदवी करता येते.
- एकापेक्षा जास्त दावेदार असल्यास, प्रत्येक दावेदाराने वेगळा अर्ज भरणे गरजेचे आहे.
- घोषणा पत्र काळजीपूर्वक वाचा आणि ज्या प्रकार सर्वसाधारण धनादेशावर जशी स्वाक्षरी केली जाते, त्याचप्रकारे दावाच्या अर्जावर दावेदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
- दावाची रकम देय असणे हे अटी आणि शर्तीची पूर्तीत होण्याच्या अधीन आहे.
- दावा प्रक्रियेसाठी कोणालाही शुल्क किंवा दलाल दिली जाऊ नये.
- तुमचा पता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी सध्याचा आणि सक्रीय असल्याची खात्री करून घ्या, कारण याच माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.
- तारकाचिन्ह (*) असलेली माहिती देणे अनिवार्य आहे.

B. सादर करावी लागणारी कागदपत्रे

अनिवार्य कागदपत्रे

(1) मूळ पॉलिसी कागदपत्र (डीमटेरियलाईज्ड (सॉफ्ट कॉपी) पॉलिसी कागदपत्रांसाठी गरजेचे नाही (2) स्थानिक प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले मृत्यू प्रमाणपत्र (3) दावेदाराचे पैन कार्ड (4) दावेदाराचा पासपोर्ट आकाशाचा फोटो (5) रद्द धनादेश

अतिरिक्त कागदपत्रे

रुग्णालयातील भरती/ आजारपणामुळे झालेला मृत्यू (1) मृत्यूचे वैद्यकीय निदान प्रमाणपत्र (2) पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व उपचारांच्या वैद्यकीय नोंदी (प्रवेश नोंदी, इतिहास/ प्रगती नोंदी, डिस्कार्ज) /मृत्यू सारांश, चाचणी अहवाल इ.) (3) दावेदाराचा पासपोर्ट आकाशाचा फोटो (4) रद्द धनादेश

अपघाती मृत्यू (1) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), पंचनामा/ चौकशी अहवाल, शव-विच्छेदन अहवाल (पीएमआर), वाहन चालवण्याचा परवाना, पोलीस अंतिम अहवाल, हिस्सेरा अहवाल (लागू असल्यास), असल्यास वर्तमानपत्रामधील कात्रण (णे), इतर लागू असल्यानुसार (1) मृत्यु के चिकित्सीय कारण का प्रमाण-पत्र

- अस्वीकरण: 1. दावा सादर कराताना सादर करायच्या प्रती आणि मूळ सादर करायच्या,
2. एडलवाईस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आवश्यक असल्यास, अधिक माहिती/कागदपत्रे मागण्याचा अधिकार राखून ठेवते

C. वैध ओळख आणि पत्त्याच्या पुराव्याची यादी (कृपया जी कागदपत्रे सादर केली असतील त्यासमोर खूण करा)

फोटो ओळखपत्र पुरावा (कोणताही एक)

- | | | | |
|---|--|---|---|
| <input type="checkbox"/> दावेदाराचे पैन कार्ड | <input type="checkbox"/> वैध पासपोर्ट | <input type="checkbox"/> मतदार ओळखपत्र | <input type="checkbox"/> वैध पासपोर्ट |
| <input type="checkbox"/> आधार कार्ड* | <input type="checkbox"/> वाहन चालवण्याचा वैध परवाना | <input type="checkbox"/> मतदार ओळखपत्र | <input type="checkbox"/> आधार कार्ड* |
| <input type="checkbox"/> फोटो पर मुहर के साथ बँक पासबुक (6 महीने से अधिक पुराना नहीं) | <input type="checkbox"/> केंद्र/राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेले ओळखपत्र | <input type="checkbox"/> वाहन चालवण्याचा वैध परवाना | <input type="checkbox"/> मुद्रांकित छायाचित्र असलेले बँक पासबुक (6 महिन्यांपैक्षी जास्त जुने नसावे) |
| <input type="checkbox"/> केंद्र/राज्य सरकारकडून जरी करण्यात आलेले इतर कोणतेही ओळखपत्र | | | |

*एडलवाईस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून केव्हायसी मान्यतेसाठी ओळख तपासणी म्हणून माझ्या आधारचा वापर करण्यासाठी मी स्वेच्छेने अनुमती देत आहे.

D. टीप: दावेदाराचा एनईएफटी आदेश / बँक खाते तपशील

- एनईएफटी आदेशासह खाते क्रमांक आणि आयएफएससी असलेला रद्द करण्यात आलेला वैयक्तिक धनादेश सादर करणे गरजेचे आहे. धनादेश वैयक्तिक नसेल तर आदेशसोबत अद्यावत बँक स्टेटमेन्ट किंवा पासबुकची प्रत (खाते क्रमांक आणि आयएफएससी नमूद असलेला) सादर करणे गरजेचे आहे.
- प्रक्रिया केल्यावर, हा आदेश एडल वाईस टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या ग्राहकाने घेतलेल्या सर्व पॉलिसींच्या यापूर्वी खूण करण्यात आलेले (टॅक) एनईएफटी आदेश रद्द करेल.
- एनईएफटी अयशस्वी झाल्यास किंवा आदेशातील इतर कोणत्याही गरजा प्रलंबित असल्यास, एनईएफटी आदेश प्राप्त होईपर्यंत देय रकम राखून ठेवण्यात येईल. यासंदर्भातील सूचना तुमच्याकडे पाठवण्यात येईल.
- एनआरई खात्यातील परतावा हा एनआरई खात्यातून भरलेल्या हप्त्याच्या (हप्त्यांच्या) गुणोत्तराच्या अधीन असेल. कृपया एनआरई खात्यातून हप्त्याची (हप्त्यांची) रकम भरण्यात आली असल्याचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेन्ट किंवा बँक पुढी पत्र सादर करा.

योग्य प्रमाणात रकम भरली असल्यास, कृपयादेन एनईएफटी आदेश म्हणजेच एनआरई खात्यासाठी आणि गैर-एनआरई खात्यासाठीचा आदेश सादर करा.

एडेलवैर्स टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | आयआरडीएआय नोंदवी क्र.: 147 | सीआयएन: U66010MH2009PLC197336 | नोंदवीकृत कायालीय आणि कॉर्पोरेट कायालीय:— 6 वा मजला, टॉवर 3, विंग 'बी', कोहिनूर सिटी, किरोल मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई- 400070 | टोल फ़ि क्रमांक: 1800 212 1212 | फॅक्स क्रमांक: +91 22 61177833 | www.edelweisstokio.in

फलावर अऱ्ड एडेलवैर्स हा एडेलवैर्स कायान्शियल सर्विसेस लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे; टोकियो हा टोकियो मरीन होल्डिंग्ज इंक चा ट्रेडमार्क आहे आणि परवान्यातंरंगत एडेलवैर्स टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे वापरण्यात येते.

खोट्या फोन कॉल्स आणि बनावट/फसव्या ऑफर्सपासून सावध: आयआरडीएआय ही विमा पॉलिसी विक्री, बोनस जाहीर करणे किंवा हप्त्याची गुंतवणूक यासारख्या क्रियामध्ये सहभागी नाही. अशाप्रकारचे फोन कॉल्स आल्यास लोकाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची विनंती करण्यात येते.

ग्राहक पोचपावती प्रत- व्यक्ती मृत्यू दावा अर्ज

पॉलिसी क्रमांक _____ दावेदाराचे नाव _____
बँक शाखा/परस्परसंवाद ओळख _____ दावेदार ग्राहकाची ओळख _____
कर्मचाऱ्याचे नाव _____ दिनांक _____
कर्मचाऱ्याची सही _____ कर्मचारी कोड _____ शाखा मुद्रांकन _____

एडेलवैर्स टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | आयआरडीएआय नोंदवी क्र.: 147 | सीआयएन: U66010MH2009PLC197336 | नोंदवीकृत कायालीय आणि कॉर्पोरेट कायालीय:— 6 वा मजला, टॉवर 3, विंग 'बी', कोहिनूर सिटी, किरोल मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई- 400070 | टोल फ़ि क्रमांक: 1800 212 1212 | फॅक्स क्रमांक: +91 22 61177833 | www.edelweisstokio.in

फलावर अऱ्ड एडेलवैर्स हा एडेलवैर्स कायान्शियल सर्विसेस लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे; टोकियो हा टोकियो मरीन होल्डिंग्ज इंक चा ट्रेडमार्क आहे आणि परवान्यातंरंगत एडेलवैर्स टोकियो लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे वापरण्यात येते.

खोट्या फोन कॉल्स आणि बनावट/फसव्या ऑफर्सपासून सावध: आयआरडीएआय ही विमा पॉलिसी विक्री, बोनस जाहीर करणे किंवा हप्त्याची गुंतवणूक यासारख्या क्रियामध्ये सहभागी नाही. अशाप्रकारचे फोन कॉल्स आल्यास लोकाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची विनंती करण्यात येते.